15th November, 2024

To,
The Manager - Listing Department
The BSE Limited
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Reference: - Skyline Millars Limited BSE Code - 505650

Dear Sir(s),

Sub:- Newspaper advertisement for Financial Result.

Pursuant to provisions of Regulation 47(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed please find herewith copies of newspaper advertisement in respect of Un-Audited Financial Result for the second quarter and half year ended 30th September, 2024, published in the following Newspapers:

- 1. Business Standard, on 15th November, 2024 and
- 2. Mumbai Lakshadeep, on 15th November, 2024.

MUMBAJ 400001

We request you to kindly take the same on record.

Yours truly,

Phatele

For Skyline Millars Limited

Harshal Phatak

**CFO** 

Encl.: as above

Sales Office: C/2, Skyline Wealthspace, Gate No. 2, Skyline Oasis, Premier Road, Vidyavihar (W), Mumbai - 400 086.

Tel.: (022) 2511 2194 / 95

(Formerly Known as Divyadhan Recycling Industries Private Limited & Divyadhan Consultants Private Limited) Registered Office: 1803, Lodha Supremus, Saki Vihar Road, Opp. Telephone Exchange, Powal Mumbal 400 072 CIN NO. 199000MH2010FLC202868

### Extract of Unaudited Financial result for the half year ended 30th September, 2024

₹L							
	Figures f	Financial year ended on	Financial year ended on				
Particulars	30.09.24	31.03.24	30.09.23	31.03.24	31.03.23		
	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)		
Total Income from operation	3203.08	2953.53	2959.69	5913.22	5815.51		
Net Profit /( Loss) for the period (before tax, Exception and/or Extraordinary items)	197.14	93.10	339.55	432.66	301.21		
Net Profit /( Loss) for the period before tax (after Exception and/or Extraordinary items)	197.14	93.10	339.55	432.66	301.21		
Net Profit /( Loss) for the period after tax (after Exception and/or Extraordinary items)	141.82	30.14	276.58	306.72	208.19		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) fot the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	141.82	30.14	276.58	306.72	208.19		
Equity Share Capital	1053.07	526.54	491.00	526.54	491.00		
Reserves (excluding Revaluation Reserve)				747.08	266.90		
Earning per equity share:							
(1) Basic (2) Diluted	1.35 1.35	0.57 0.57	5.63 5.63	6.21 6.21	4.24 4.24		

- to a the above results were reviewed and recommended by the Audit Committee, for approval by the Board, as its meeting held dowenther, 2024 and were approved and taken on record at the meeting of the Board of Directors of the company held or the financial results of the company have been prepared in accordance with hindian Accounting Standards(Ind AS) prescribe section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI bibligation and Disclosure Requirements; Regulation, 2015 and SEBI Contrad raded July 62, 100.

- gation and Disclosure Requirements) Regulation, 2015 and SEBI Circular dated July 05,2016.

  Company is primaryly engaged in the business of recycling of plastic bottles, which are as per Indian Accounting Standard-108 peraints (Segments is considered to be the only reportable business segment. Therefore, disclosure relating to segment is not received to the control of the segment of the control of the segment is not provided by the segment is not provided by the segment is not provided by a segment is not provided by the segment is not specified to the company; company is not having any subsidiary, associates or joint venture; therefore it has prepared only standation results as solidation requirement is not applicable to the company; above is an extract of the detailed format of financial result for the half year ended 30th September, 2024 filled with the stock hange under Regulation 30 of the SEBI classification and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the distinct financial result are available on the website of NSE at twen.neindis.com.

ce: Mumbai e: 14-11-2024

### **SKYLINE MILLARS LIMITED**

	STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL F	RESULTS FO	IR SIX MON	THS ENDE	O 30TH SEP	T, 2024	
							(Rs. In Lacs)
llsr.			Quarter Ended		Half Yea	Year Ended	
No.		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income	8.94	10.10	10.90	19.04	22.19	46.35
2	Total Expenses	25.61	29.08	31.83	54.69	81.85	141.36
3	Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)	(16.67)	(18.98)	(20.93)	(35.65)	(59.66)	(95.01)
4	Exceptional items				-	-	
5	Profit / (Loss) before tax (3 - 4)	(16.67)	(18.98)	(20.93)	(35.65)	(59.66)	(95.01)
6	Total Tax Expense				-	-	
7	Profit / (Loss) for the period from continuing	(16.67)	(18.98)	(20.93)	(35.65)	(59.66)	(95.01)
	operations (5 - 6)						
8	Loss from discontinuing operations	(0.71)	(0.54)	(0.39)	(0.17))	(2.02)	(4.35)
9	Profit / (Loss) for the period (7 + 8)	(17.38)	(18.44)	(21.32)	(35.82)	(61.68)	(99.36)
	Other Comprehensive Income (Net of Tax)						
	A. Items that will not be reclassified to Profit & Loss	0.16	0.02	0.04	0.18	0.07	0.05
10	Total Other Comprehensive Income	0.16	0.02	0.04	0.18	0.07	0.05
11	Total Comprehensive Income for the period (11+12)	(17.22)	(18.42)	(21.28)	(35.64)	(61.61)	(99.30)
	Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- each)	402.24	402.24	402.24	402.24	402.24	402.24
13	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of the previous accounting year						2.075.03
4.4	Earning per Share (EPS)		<u> </u>	- :	<u> </u>	-	2,073.03
14	a) Earning per Share (EPS)						
I	(for continuing operations) (not annualised)	(0.04)	(0.05)	(0.05)	(0.09)	(0.15)	(0.24)
┢	b) Earning per share Basic & Diluted (in Rs)	(0.01)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.10)	(0.21)
	(for discontinuing operations) (not annualised)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.01)
	c) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for total operations) (not annualised)	(0.04)	(0.05)	(0.05)	(0.09)	(0.16)	(0.25)

		(ns. III Laus)
Particulars	As at 30.09.2024 (Unaudited)	As at 31.03.2024 (Audited)
Total Non-Current Assets	366.80	367.12
Total Current Assets	2,344.55	2,355.52
Total Assets	2,711.34	2,722.65
Total Equity	2,441.70	2,477.27
Non-current Liabilities		
Total Non-Current Liabilities	103.63	102.04
Total Current Liabilities	166.00	143.29
Total Equity and Liabilities	2,711.34	2,722.65

Place: Mumbai Date: 14-11-202

### SUDITI INDUSTRIES LIMITED

C-253/254. M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Na CIN: L19101MH1991PLC063245 Tel: 67368600/10. E-mail: cs@suditi.in Website: www.suditi.in

EXTRACT OF UN-AUDITED STATEMENT OF CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER (3 MONTHS) / HALF YEARLY PERIOD ENDED 30™ SEPTEMBER, 2024

ı			(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
	Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2024	Quarter ended 30.06.2024	Quarter ended 30.09.2023	Half Year ended 30.09.2024	Half Year ended 30.09.2023	Year ended 31.03.2024
ı	(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
	1	Total income from operations (net)	2,179.86	1,466.71	1,969.03	3,646.57	3,919.71	7,248.64
ĺ	2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	27.00	(238.87)	(445.85)	(211.87)	(547.38)	(1,200.87)
ĺ	3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27.00	(238.87)	(445.85)	(211.87)	(547.38)	(1,200.87)
l	4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37.99	(272.74)	(430.96)	(234.75)	(541.96)	(1,170.59)
	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	37.55	(272.97)	(429.51)	(235.42)	(560.23)	(1,168.52)
l	6	"Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)"	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73
ı	7	Other Equity	-	-	-	-	-	(4,762.59)
l	8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations):						
ı		a) Basic	0.14	(1.04)	(1.63)	(0.89)	(2.12)	(4.43)
ı		b) Diluted	0.14	(1.04)	(1.63)	(0.89)	(2.12)	(4.43)
ı								

	b) Diluted	0.14	(1.04)	(1.63)	(0.89)	(2.12)	(4.43)
B) St	andalone			(I	Rs. in Lakhs e	except earning	per share)
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2024	Quarter ended 30.06.2024	Quarter ended 30.09.2023	Half Year ended 30.09.2024	Half Year ended 30.09.2023	Year ended 31.03.2024
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
1	Total income from operations (net)	1,842.55	1,267.09	1,740.94	3,109.64	3,444.81	6,320.27
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(27.34)	(197.68)	(374.14)	(225.02)	(517.80)	(1,216.08)
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(27.34)	(197.68)	(374.14)	(225.02)	(517.80)	(1,216.08)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(16.47)	(231.67)	(359.95)	(248.14)	(508.56)	(1,185.28)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	(16.47)	(231.67)	(359.95)	(248.14)	(508.56)	(1,180.58)
6	"Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)"	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73	2,636.73
7	Other Equity	-	-	-	-		(2,428.94)
8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations):						
	a) Basic	(0.06)	(0.88)	(1.37)	(0.94)	(1.93)	(4.48)
	b) Diluted	(0.06)	(0.88)	(1.37)	(0.94)	(1.93)	(4.48)

Place : Navi Mumbai Date : 14th November, 2024

....



### NICCO PARKS & RESORTS LIMITED



CIN: L92419WB1989PLC046487

Registered Office: "JHEEL MEEL", Sector IV, Salt Lake City, Kolkata-700 106

E-mail: niccopark@niccoparks.com, Website: www.niccoparks.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

	(Rs. in Lakh								
			STANDALONE			CONSOLIDATE			
	PARTICULARS	Quarter ended Sept 30, 2024	Half Year ended Sept 30, 2024	Quarter ended Sept 30, 2023	Quarter ended Sept 30, 2024	Half Year ended Sept 30, 2024	Quarter ended Sept 30, 202		
	(Refer notes below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
1	Total Income from Operations (Net)	1,377.37	3,851.71	1,668.58	1,377.37	3,851.71	1,668.58		
2	Net Profit (+) / Loss(-) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	368.29	1,397.59	517.72	469.13	1,665.35	635.42		
3	Net Profit (+) / Loss(-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	368.29	1,397.59	517.72	469.13	1,665.35	635.42		
4	Net Profit (+) / Loss(-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	299.58	1,049.35	385.31	543.50	1,422.00	476.08		
5	Total Comprehensive Income for the period[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	297.40	1,012.67	329.52	539.48	1,400.85	476.23		
6	Equity Share Capital ( Face Value: Re.1 /- per share)	468.00	468.00	468.00	468.00	468.00	468.00		
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	6,837.55 As at 31.03.2024	6,837.55 As at 31.03.2024	5,578.73 As at 31.03.2023	8,888.16 As at 31.03.2024	8,888.16 As at 31.03.2024	7,045.32 As at 31.03.2023		
8	Earnings Per Share for the period (Face Value: Re.1 /- per share) - Basic and Diluted (not annualised)	0,64	2.24	0.82	1.16	3.04	1.02		

- I-Basic and Diluted (not annualised)

  O,84

  2.24

  O,82

  1.16

  3.04

  1.02

  \*\*Rotes\*\*

  The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filled with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Justing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unauditide Financial Results for the Quarter SEBI (Justing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unauditide Financial Results for the Quarter SEBI (Justing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The tull format of the unauditide Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024 were reviewed by the Audit Committee and thereafter, approved by the Board of Directors and was taken on record at their meeting hald on 14th November, 2024. The Statutory Auditors have carried out a limited review on the above financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 were reviewed by the Audit Committee and thereafter, approved by the Board of Directors and state of components for rides is also subject to variation depending upon the number of contracts.

  (ii) Consultancy, contracts and sale of components for rides is also subject to variation depending upon the number of contracts.

  An Interior Dividend (20 2% (Yeury passe on face value of Re 1) for the financial year 2044-2025 has been approved by the Board of Directors at its aforesaid Meeting. This is in addition to the interim dividend (2) 3% already approved on August 9, 2024 and paid thereafter pertaining to financial year 2024-2025.

  As per the Joint Sector Agreement (JSA7) dated February 23, 1990 executed between The National Insulated Cable Company of Interiors at its aforesaid Meeting. This is in addition to the interim dividend (2) 3% already approved on August 9, 2024 and paid thereafter pertaining to financial year (Interior and Interior August 1) and the Part of the Company is a paid of State 2014 (Interior and Interior August 2) and th
- For and on behalf of the Board of Dire

RAJESH RAISINGHANI MANAGING DIRECTOR & CEO (DIN: 07137479)

Place: Kolkata Date: 14th November, 2024



### [FORMERLY KNOWN AS DIL LIMITED]

Regd. Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India.

## EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

( Rs. in Lakhs except per share data )

Particulars	Quarter Ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)
Total income from operations (net)	9,790.82	8,094.95	5,880.43	17,885.77	14,325.93
Profit / (Loss) before Exceptional Items and tax	1,182.24	(593.30)	(2,163.92)	588.94	(1,942.78)
Exceptional Items			(742.64)		(742.64)
Profit / (Loss) after Exceptional Items and before tax	1,182.24	(593.30)	(2,906.56)	588.94	(2,685.42)
Profit / (Loss) after tax	1,112.23	(593.30)	(2,906.56)	518.93	(2,685.42)
Equity Share Capital	1,449.89	1,444.70	1,443.71	1,449.89	1,443.71
Reserves (excluding Revaluation Reserve as	27,442.39	27,442.39	30,088.51	27,442.39	30,088.51
shown in the Balance Sheet of previous year)	(As on 31/03/2024)	(As on 31/03/2024)	(As on 31/03/2023)	(As on 31/03/2024)	(As on 31/03/2023)
Earnings per share (EPS) (before exceptional items) (of ₹5/- each)					
-Basic (Rs.)	3.94	(2.01)	(7.32)	1.92	(6.42)
-Diluted (Rs.)	3.94	(2.01)	(7.32)	1.92	(6.42)
Earnings per share (EPS) (after exceptional items) (of ₹5/- each)					
-Basic (Rs.)	3.94	(2.01)	(9.89)	1.92	(8.99)
-Diluted (Rs.)	3.94	(2.01)	(9.89)	1.92	(8.99)

### STANDALONE FINANCIAL SUMMARY

Particulars	Quarter Ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)
Total income from operations (net)	9,249.06	7,532.52	5,333.44	16,781.58	13,216.39
Profit / (Loss) before Exceptional Items and tax	885.70	(485.03)	(1,898.28)	400.67	(1,419.37)
Exceptional Items			(900.00)	-	(900.00)
Profit / (Loss) after Exceptional Items and before tax	885.70	(485.03)	(2,798.28)	400.67	(2,319.37)
Profit / (Loss) after tax	815.69	(485.03)	(2,798.28)	330.66	(2,319.37)

Note: The above is an extract of the detailed format of quarter and half year ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and half year ended Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com, and on the Company's website www.fermentablotech.com

Satish Varma Executive Director DIN No: 00003255























# मतदारांना घरपोच मिळणार मतदार स्लीप

सोलापूर, विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार आहेत. त्या प्रत्येक मतदारांच्या विधानपरिषद घरोघरी मतदानाची स्लीप पोच केली जात आहे. त्याची जबाबदारी जिल्ह्यातील

हजार ७२३ बीएलओंवर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रासाठी मतदान बीएलओ असून येणाऱ्या त्याअंतर्गत प्रत्येकाला मतदान रःलीप पोचायला हवी, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. मतदानाला जाताना प्रत्येक तदारांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, 'मनरेगा' रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपालाचे फोटोसह पासपोर्ट, पासबुक, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅनकार्ड, भारतीय महानिबंधक आणि आयुक्तांनी जनगणना दिलेले रमार्ट कार्ड, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा रुमार्ट कार्ड, केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम.

जाहीर सूचना

सर्व जनतेला कळावे म्हणून आहे की, माझे अशिल मे. साकार कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. त्यांच पत्ता - ११८-१२४ एलआयसी शॉपिंग सेंटर, जीवन बीमा नगर, बोरिवली (प), मंबई-४००१०३ हे श्री.सुधीर पुरुषोत्तम खरे यांच्याकडून खरेदी करण्याचा विचार आहे. जे तळमजल्यावरील दकान क्रमांक ११७ चे मालक आहेत, क्षेत्र सुमारे २२.६८ चौ. मीटर असोसिएशन ऑफ जीवन बीमा नगर शॉपिंग सेंटर कॉन्डोमिनियममध्ये बिल्ट अप क्षेत्र, एलआयसी शॉपिंग सेंटर, जीवन बीमा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४००१०३ येथे स्थित (यापुढे सदर शॉप म्हणून संदर्भित). विक्रेत्याने येथे पढील माहिती दिली आहे की ०५/०७/१९८० रोजी विक्रीसाठी मूळ पहिला करार भारतीय आयुर्विमा महामंडळ (त्यात विक्रेता म्हणून संदर्भित) आणि शी. मन्सूरली छोटू सुंदराणी आणि श्री. एम.के. सुंदराणी (येथे खरेदीदार म्हणून संदर्भित) यांच्यात अंमलात आला, त्यांना जारी केलेल्या जन्य भाग प्रमाणपत्रासह, वरील संदर्भित दस्तऐवज हरवले / गहाळ झाले आहेत आणि योग्य परिश्रम आणि शोधानंतर शोधता येत नाहीत, ज्यामुळे विक्रेत्याने दस्तऐवज हरवल्याची तकार दाखल केली आहे आणि ोएस बहन्मंबई पोलिसांकडे एमएचबी कॉलर्न पोलिसांचे स्थानिक कार्यक्षेत्र द्वारे जारी केलेले १३०७७-२०२४ क्र.असलेले दि.१४.११.२०२४ रोजी ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी केलेले पोलिस नुकसान

प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. कोणतीही व्यक्ती/आर्थिक संस्था/बँक/ पूर्वीचे मालक/चे सदर दुकानाच्या मूळ कराराच्या ताब्याने किंवा विक्री, गहाण, शुल्क, धारणाधिकार, किंवा कोणताही दावा इत्यादी मार्गाने किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा काहीही असो, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून (१४) दिवसांच्या आत पराव्यासह अधोस्वाक्षरीदारांना लेखी कळवणे . आवश्यक आहे, तसे न केल्यास, दुकानाच्या संदर्भात अनन्य शीर्षक आणि मालकी हक्क स्पष्ट घोषित केले जातील आणि अशा दाव्यांच्या कोणत्यार्ह संदर्भाशिवाय विक्री करण्यायोग्य आणि जर असेल तर ते रीतसर माफ केलेले मानले जाईल आणि नोंदणीकृत कराराद्वारे संभाव्य खरेदीदारांना हस्तांतरित केले जाईल.

सही/ माधवी बी. भोईर (अधिवक्ता- उच्च न्यायालय) १२१, रोहिदास सदन, पी. बी. रोड, दहिसर (पश्चिम), मुंबई - ४०० ०६८.

ठिकाण: मुंबई दिनांक: १५-११-२०२४ दि.१४ पब्लिक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद सदस्य (खासढार).विधानसभा/ सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र किंवा भारत

जाहीर सूचना

थ्री. यशवंत गुरव हे फ्लॅट नं.५०५, ५वा मजला, बी<sup>ँ</sup>विं

बिल्डिंग नं. ३/बी, क्रांतीनगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट लि., बेलासिस ब्रिज रोड ताडदेव मुंबई – ४०००३४ चे कायदेशी

वाटपदार होते. असे की, श्री. यशवंत गुरव यांचे १५.०४.१९९२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती वंदना रमेश मोडक (मुलगी) हे नामदार आहेत. श्रीमती वंदना रमेश मोडक यांचे

३.०६.२०२० रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यां

ती श्री. रमेश मोडक यांचेही दिनांक २३.०३.१९९५ रोर्ज

निधन झाले, आणि त्यांच्या पश्चात (१) श्री. अमित रमेश

मोडक (मुलगा), (२) शी. पुष्पक रमेश मोडक (मुलगा), (३) शी रवींद्र रमेश मोडक (मुलगा) हे तिचे कायदेशीर वारस म्हणू

ताब्यात असलेले आहेत. त्या फ्लॅटचे मालक म्हणन वारसदा आहेत. त्या रिलीझ डीडमध्ये दि. १८.०६.२०२४, अनुक्रमांव केआरएल-२५१४४/२०२४ दिनांक १३.०९.२०२४ द्वा

नेविणीकृत, सदर (१) श्री. अमित रमेश मोडक (२) श्री पुष्पक रमेश मोडक, त्यातील विमोचनकर्ते, श्री. रवींद्र रमेश मोडक यांच्या संदर्भात त्यांचा वाटा जारी केला आहे, रिलीझी श्री.

रविंद्र रमेश मोडक यांनी तो फ्लॅट माझे अशिल श्री. सर्वेश

ालचंद्र बेलेकर यांना दिनांक २९.०८.२०२४ रोजी, रीत नोंदणीकृत बीबीई-५/१४२३५/२०२४ यांना विकला आहे

मालकी आधारावर आणि तेव्हापासून माझे अशिल वापरात आहे, त्या फ्लॅटचा मालक म्हणून त्याचा कब्जा आहे.

या फ्लॅटमधील मालकी, भाडेपट्टा, भाडेकरू, गहाण, तार

धारणाधिकार, शुल्क, वारसा इत्यादी मार्गाने कोणत्याही हक्काच किंवा शेअरचा हावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने त्याच्या तेच्या दाव्याच्या संदर्भात सहाय्यक दस्तऐवजांसह खाल

स्वाक्षरी केलेल्यांना लेखी कळवावे, ही सार्वजनिक सूचन प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत, त्यात अयशस्व झाल्यास, अशा कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींपैकी कोणताह

दावा किंवा दावे विचारात घेतले जातील. माफ केले आणि

दिनांक: १५.११.२०२४

कुर्ला (प), मुंबई- ४०० ०७

जे.पी. त्रिपाठी (उच्च न्यायालयाचे वकील) कार्यालय : अब्दुल अजीज चाळ, २४ खोली क्रमांक ४, एल.बी.एस. मार्ग, नवपाडा

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Mr. Claude Louis D'souza alias Desouza and Mrs. Priti Maria D'souza alias Desouza are members in respect of Flat No. 302 on

3rd floor, in the building of the society having below mentioned address. Mr.

Claude Louis Desouza died on

22/04/2022. Mrs. Priti Maria D'souza

alias Desouza and Miss. Kiera Angeleanne Desouza being the legal heirs of the said deceased member, have applied for membership in respect of said Flat No. 302 on 3rd Floor, in society

The society hereby invites claims or

objections with certified documents from

the heir / heirs or other claimants .

Objectors to the transfer of the said share

and interest of the deceased members in

and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. 302 on 3rd floor, in society building to Mrs. Priti Maria D'souza alias Desouza and Miss. Kiera Angeleanne Desouza, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the

publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between

5.00 p.m. to 7.00 p.m. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are revisited.

society in such manner as are provided

Malvani Sagar View Co. Op. Soc. Ltd., Village Malwani, Marve Road, Opp. Malwani Church, Malad West, Mumbai - 400095,

TENDER NOTICE

SUBJECT: REDEVELOPMENT OF

SOCIETY BUILDING. For:- DESTINATION INDIA INDUSTRIAL

CO-OPERATIVE PREMISES SOCIETY

[C]/ 906/2002-03 Year 2003 Plot No. 10 and 10A, TTC Ind. Area, Village

Turbhe, Dist. & Taluka Thane, Navi Mumba

The plot is conveyed in the name of the

society. The total No. of units are shops and

Sealed tenders are invited for redevelopme

of a new building from the reputed

vailable at society office from 15/11/2024 to

Developers/ Builders. The tender forms are

22/11/2024 between 11 am to 12 pm, on an of the working days, on non-refundable

Sealed tender accompanied by Earne

Money Deposit (EMD) of Rs. 10,00,000/-by D.D./ pay Order/Cash, in favor of

DESTINATION INDIA INDUSTRIAL CO

OPERATIVE PREMISES SOCIETY

LIMITED shall be submitted along with

sealed offer tender form on 15/11/2024 to 22/11/2024 between 11 AM and 12 PM at

Tender will open in society meeting. The

Tenderers or their authorized representatives may remain present if they so desire at the time of opening tenders.

Society reserves the right to accept any or to

reject any or all tenders without assigning any

Mob. No. 9820088033 Date: 15/11/2024

reason even after opening tenders

payment of Rs. 10.000/- in cash.

Society Office.

area available at site is 10,291 sq mtr.

IMITED. Regn. No. TANA/[TANA]

under the Bye - Laws of the society

5.00 p.m. to 7.00 p.m.

Place: Mumbai Date: 15/11/2024 ठिकाण: मुंबई

Building.

लिमिटेड सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष यापैकी ओळखपत्र एक कागदपत्र आवश्यक आहे.

> रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप

HOUSING FINANCE

### हिलिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड

सीआयएन : L17117MH1985PLC282717 नोंदणीकृत कार्यालय : ए ७०४, ७ वा मजला, बोनान्त्रा बिल्डिंग, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, एम. व्ही. रोड, जेबी नगर मेट्रो स्टेशन, अंधेरी (पूर्च), मुंबई -४०० ०४९, महाराष्ट्र. ई-मेल आयडी : anubhavindustrial@gmail.com वेबसाइट : www.hiliks.com दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखांमध्ये, वेगळे नमूद केलेले नसल्यास)

34			तिमाहीअखर		सहामाह	वर्षअखर	
क्र	। तपशील	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित
8	परिचालनातून एकूण उत्पन्न	२०३.७८	१०५.२४	इ.७३	३०९.०२	६.६८	९९.२७
٩	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	१९.०८	9.67	-२८.३६	२८.८	-४७.५१	१०.३७
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	१९.०८	9.67	-२८.३६	२८.८	-४७.५१	१०.३७
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	१९.०८	9.67	-२८.३६	२८.८	-४७.५१	५.२६
٥	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१९.०८	९.७२	-२८.३६	२८.८	-४७.५१	५.२६
8	प्रदानित समभाग भांडवल	₹00.00	₹00.00	५०७.९०	₹00.00	५०७.९०	₹00.00
(	राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	0	0	0	0	٥	१७२.१७
	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)						
	१. मूलभूत	0.32	०.१६	-0.48	0.86	-0.98	0.09
	२. सौम्यीकृत	0.32	०.१६	-०.५६	0.86	-0.98	0.09

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आलेल्या चन्दर है आ पूर्वा च जन्द सामान आवस्त्रकार । विशासन के प्रतिक्रिया विकास के किया है है है २०.०९,२०२४ रोजी सप्तेचा विकास के स्थानी विताद निकासीच्या विस्तृत प्रारूपाचा सारारा आहे. दि. ३०.०९,२०२४ रोजी सप्तेच्या निसाहीकरिता स्थायी वित्तीय निकासीचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स (www.bseindia.com/www/msei.in) व दिस्टेड कंपनी (www.hiliks.com/

ठिकाण : मुंबई दिनांक : १४.११.२०२४

सही/-संदीप कोप्पारापृ पूर्णवेळ संचालक डीआयएन : ०८३०६५३४

### स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सीआयएन: एल४५२०१एमएच२००५पीएलसी३७६०४६

नोंद.कार्यालयः ६०३, वेस्टर्न एज १, मेट्रो कॅश ॲण्ड कॅरी समोर, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६. संपर्क.:८८२८०३६६१०, ई-मेल:compliance@starhfl.com

इंड एएस एनबीएफसी (विभाग ३) नुसार ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

रु. लाख								
			संपलेली तिमाही		संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष	
अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२२६२.९६	२०९५.९०	93६७.३०	४३५८.८५	२५९६.३१	६१६३.५५	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						ı	
	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपुर्व)	३९४.५३	३९०.६१	२२०.८०	७८५.१४	४२८.३५	୩୩୪७.୩२	
3.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						I	
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	३९४.५३	३९०.६१	२२०.८०	७८५.१४	४२८.३५	9986.92	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						I	
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	30६.30	309.८५	२०६.९०	६०८.१५	३६२.२६	۲.۵۵۶ ۲.۵۵۶	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						I	
	(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)						I	
	व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(94.49)	६३.९३	-	४८.४२	-	(८.९४)	
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/-)	398८.२०	3939.03	३८६०.९१	३९४८.२०	३८६०.९१	\$935.03	
Ø	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	90098.90	९७८१.९६	७३३१.३७	90098.90	७३३१.३७	9309.64	
۷	प्रतिशेअर उत्पन्न मूलभूत (प्रत्येकी रु.५/–)	0.3८८	0.3८3	0.933	0.002	0.233	9.982	
	प्रतिशेअर उत्पन्न सौम्यीकृत (प्रत्येकी रु.५/-)	0.300	0.302	0.930	0.640	0.२२८	9.900	
9	निव्वळ मूल्य	98023.04	9३७७६.६७	୩୩२४७.९७	980२३.0५	99२४७.९७	१३३०१.४६	
90	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	- '	-	-	- 1	-	-	
99	कर्ज समभाग प्रमाण	२.६८	2.83	9.88	२.६८	9.88	2.89	
92	भांडवल विमोचन राखीव	-	_	- !	- 1	-	-	
93	कर्जरोखे विमोचन राखीव	-	_	- !	- 1	-	-	
98	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	9.32	9.9६	9.५६	9.9६	9.38	9.38	
94	व्याज सेवा समावेशन प्रमाण	9.84	9.80	9.84	9.88	9.४६	9.40	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सवेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.starhfl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनुसार १३.११.२०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन २०१५ च्या आवश्यकतेनुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेलर

तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे परिक्षण करण्यात आले

स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता सही/-कविश जैन

कल्पेश दवे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक

# **SKYLINE MILLARS LI**

CIN: L63020MH1919PLC000640

Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com | Email: cs@millars.inTel: +91 22 22047471

	STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR SIX MUNTHS ENDED 30TH SEPT, 2024							
<u> </u>		T					(Rs. In Lacs	
Sr.	<b>.</b>	00 00 0004	Quarter Ended	00.00.0000		ar Ended	Year Ended	
No.	Particulars	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	
⊩		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
11	Total Income	8.94	10.10	10.90	19.04	22.19	46.35	
2	Total Expenses	25.61	29.08	31.83	54.69	81.85	141.36	
3	Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)	(16.67)	(18.98)	(20.93)	(35.65)	(59.66)	(95.01)	
4	Exceptional items	-	-	-	-	-	-	
5	Profit / (Loss) before tax (3 - 4)	(16.67)	(18.98)	(20.93)	(35.65)	(59.66)	(95.01)	
6	Total Tax Expense	-	-	-	-	-	-	
7	Profit / (Loss) for the period from continuing	(16.67)	(18.98)	(20.93)	(35.65)	(59.66)	(95.01)	
ll .	operations (5 - 6)							
8	Loss from discontinuing operations	(0.71)	(0.54)	(0.39)	(0.17))	(2.02)	(4.35)	
9	Profit / (Loss) for the period (7 + 8)	(17.38)	(18.44)	(21.32)	(35.82)	(61.68)	(99.36)	
ll .	Other Comprehensive Income (Net of Tax)							
ll .	A. Items that will not be reclassified to Profit & Loss	0.16	0.02	0.04	0.18	0.07	0.05	
10	Total Other Comprehensive Income	0.16	0.02	0.04	0.18	0.07	0.05	
11	Total Comprehensive Income for the period (11+12)	(17.22)	(18.42)	(21.28)	(35.64)	(61.61)	(99.30)	
12	Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- each)	402.24	402.24	402.24	402.24	402.24	402.24	
13	Reserves excluding Revaluation Reserves as per							
╙	Balance Sheet of the previous accounting year	-	-	-	-	-	2,075.03	
14	Earning per Share (EPS)	-	-	-	-	-	-	
ll .	a) Earning per share Basic & Diluted (in Rs)							
	(for continuing operations) (not annualised)	(0.04)	(0.05)	(0.05)	(0.09)	(0.15)	(0.24)	
1	b) Earning per share Basic & Diluted (in Rs)							
╙	(for discontinuing operations) (not annualised)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.01)	
ll l	c) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for total	(0.04)	(0.05)	(0.05)	(0.00)	(0.40)	(0.05)	
II.	operations) (not annualised)	(0.04)	(0.05)	(0.05)	(0.09)	(0.16)	(0.25)	

		(Rs. In Lacs)
Particulars	As at 30.09.2024 (Unaudited)	As at 31.03.2024 (Audited)
Total Non-Current Assets	366.80	367.12
Total Current Assets	2,344.55	2,355.52
Total Assets	2,711.34	2,722.65
Total Equity	2,441.70	2,477.27
Non-current Liabilities		
Total Non-Current Liabilities	103.63	102.04
Total Current Liabilities	166.00	143.29
Total Equity and Liabilities	2,711.34	2,722.65

Notes: 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14th Nov, 2024. 2) The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind As') prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016 3) The Company is primarily engaged in Real Estate business and after discontinuation of Umreth division there is only one reportable segment. 4 Figures for the previous periods have been re-grouped / re-arranged wherever necessary.5) SMI is unable to launch the next phase of development at Ghatkopar since 2011 as matter is pending n Supreme Court. 6) Skyline Millars Limited has commensed construction work of "F - Wing" Kariat Property.

> For and on behalf of Board of Directors Skyline Millars Limited

Maulik Dave DIN:01448536 Whole-time Director

## VALIANT ORGANICS LIMITED

Registered Office: 109, Udyog Kshetra, 1st Floor, Mulund Goregoan Link Road, Mulund West- 400080 Maharashtra CIN: L24230MH2005PLC151348 Email ID: investor@valiantorganics.com Website: www.valiantorganics.com

Date: 14-11-2024

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2024 (Rs. in lakhs except FPS)

				_				•		•	(RS. III lak	iis except EP3)
			Standalo	ne					C	onsolidated	d	
	(	Quarter end	led	Half Yea	ar Ended	Year ended	C	uarter end	ed	Half Yea	ar Ended	Year ended
Particulars	30-Sep-24			30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24	30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24
	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
1 Total Income from Operations (Net)	16,219.61	16,829.86	18,270.41	33,049.47	35,953.60	68,011.75	16,270.80	16,829.86	20,673.28	33,100.66	41,178.84	73,236.01
2 Net Profit /(Loss) for the period (before Tax,												
Exceptional and/or Extraordinary items)	(1,265.40)	240.80	530.71	(1,024.59)	1,330.32	(1,088.94)	(1,214.49)	240.46	640.82	(974.02)	2,049.84	(371.78)
3 Exceptional items	-	-	-	-	575.00	575.00	(162.42)	(17.45)	-	(179.87)	575.00	(497.55)
4 Net Profit /(Loss) for the period after tax												
(after Exceptional and/or Extraordinary items)	(1,115.85)	(44.19)	391.78	(1,160.04)	1,428.40	(304.34)	(1,246.88)	(61.98)	474.84	(1,308.87)	1,968.01	(839.65)
5 Total Comprehensive Income for the period												
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)												
and Other Comprehensive Income (after tax)]	(1,141.32)	(26.99)	340.99	(1,168.31)	1,384.94	(233.60)	(1,272.62)	(44.78)	424.04	(1,317.41)	1,924.55	(768.91)
6 Paid-up Equity Share Capital												
(Face Value of Rs. 10/- each)	2,759.90	2,757.50	2,716.95	2,759.90	2,716.95	2,757.50	2,759.90	2,757.50	2,715.35	2,759.90	2,715.35	2,757.50
7 Reserves (excluding Revaluation Reserve)						63,730.40						70,171.78
8 Net Worth												
9 Earnings Per Share (of Rs. 10/- each)												
(for continuing and discontinued operations)												
1. Basic:	(4.37)	0.16	1.44	(4.21)	5.26	(1.12)	(4.52)	(0.23)	1.58	(4.74)	6.16	(3.07)
2. Diluted:	(4.30)	0.16	1.41	(4.14)	5.11	(1.09)	(4.45)	(0.22)	1.54	(4.68)	5.98	(3.00)

Notes:-

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company i.e. www.valiantorganics.com
- 2 The above results for the quarter and half year ended September 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on November 13, 2024 The Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

For Valiant Organics Limited

Mr. Mahek Chheda Director & CFO DIN:06763870

ठेकाण : मुंबई हेनांक : १३.११.२०२४

# कांद्याच्या सरासरी भावात ९० दिवसांत ९,००० रूपयांची घसरण

नोव्हेंबरच्या सुरवातीला प्रतिक्विंटल सरासरी भाव ३१०० रूपयांपर्यंत होता. पण, कांद्याला ५२४ गाड्या कांद्याची आवक झाली होती.

यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीपासूनच सतत पाऊस झाला. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

पाऊस चांगला होईल आणि त्यातून सुरवातीला लावलेला कांद्रा विकून चांगला पैसा मिळेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी

सोलापुर, दि.१४ : निर्यातबंदी आणि जुलै-ऑगस्टमध्येच कांद्रा लागवड केली आता भावात घरसण, यामूळे शेतकऱ्यांच्या होती. सततच्या पावसामूळे कांद्यात पाणी पदरी पुन्हा एकदा निराशाच पडत आहे. साचून राहिले आणि त्यातच कांद्रा खराब . झाला. असाच खराब कांदा बाजार समि तीत विकायला आणला, पण त्यासाठी प्रतिक्विंटल २२०० रुपयांचा सरासरी भाव एक रुपये प्रतिकिलो एवढा दर देखील मिळाला. काल सोलापूर बाजार समितीत मिळाला नाही. आता काढायला आलेला कांदा अवकाळी झाल्यास खराब होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेकजण कांदा काढून लगेचच चिरून विकायला घेऊन येत आहेत. मात्र. त्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती सोलापुर बाजार समितीत पाहायला मिळत आहे.

## VADILAL DAIRY INTERNATIONAL LTD.

Registered Office: Plot No.M-13, MIDC Ind. Area, Tarapur, Boisar, Maharashtra, Thane-401506

				(Ru	pees in Lacs)
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Half year ended	Quarter ended	Year Ended (Audited)
		30/09/2024	30/09/2024	30/09/2023	31/03/2024
1	Total Income from Operation	314.49	1303.3	280.47	2545.98
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items )	-181.92	-118.27	-199.52	-175.29
3	Profit before Extraordinary items and Tax	-181.92	-118.27	-199.52	-175.29
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items )	-145.55	-97.57	-152.96	-178.05
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-142.5	-93.59	-150.66	-183.46
6	Paid-Up Equity Share Capital (Face Value Rs. 10 Each)	319.42	319.42	319.42	319.42
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-			
XIX	Earnings Per Equity Share:				
	(1) Basic	-4.56	-3.05	-0.73	-5.57
	(2) Diluted	-4.56	-3.05	-0.73	-5.57

ठिकाण: मुंबई

) The above financial results have been reviewed by the Audit Committee at it's meeting held on 14th November, 2024 and the same have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on the same date and have been subjected to the limited review by the statutory auditors of the company.

2) Considering the seasonal nature of business i.e. Ice cream whereby revenuues do not necessarily accrue evenly over the year, the results of the quarter may not be representative of the results for the year.

3) The Company operates within a single business segment which constitutes manufacture & sell of ice cream and frozen desserts. As such company's business falls under the single business segment in context of Ind AS 108- Operating

) The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever encessary, to make them

For Vadilal Dairy International Limited

Shailesh Gandhi

Place: Mumbai

Chairman & Managing Director DIN:01963172

## एचसीकेके वेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल४५१००एमएच१९८३पीएलसी२६३३६१ नोंदणीकृत कार्यालय: ५१४, रुंगटा बिझनेस सेन्टर, ५वा मजला, गोविंद नगर, नाशिक-४२२००९, द्रूर.:+९१–८९७६७०७६८३ ई-मेल: info@hckkventures.com, वेबसाईट: http://www.hckkventures.com

३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(w.enena)
		संपलेली तिमाही		संपलेत कालाव वर्ष ते तार	संपलेले वर्ष	
तपशील	३१.१२.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	30.09.73	30.09.73	३१.०३.२४
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9.90	६.८५	२२.४१	१६.७५	३२.५९	६२.२४
इतर उत्पन्न	६.९५	3.80	4.03	१०.३६	१०.९३	२०.९७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	<i>૭.</i> ૨૭	३.७१	9.50	१०.९८	१५.२७	३२.६२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५.૪૭	2.64	9.50	۷.२२	१५.२७	२५.८८
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष						
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५.४७	2.64	9.50	۷.२२	१५.२७	२५.८८
समभाग भांडवल	३७१.००	३७१.००	₹७१.00	३७१.००	३७१.00	३७१.००
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)						
१) मूळ	0.84	0.06	0.२६	0.22	0.४१	0.90
२) सौमिकृत	0.84	0.06	०.२६	0.22	0.ሄጳ	0.090

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये आणि सेबी परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/२०१६ दिनांक ५ जुलै, २०१६ नुसार स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे/स्पष्टीकरण अहवालाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या http://www.hckkventures.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे एचसीकेके वेन्चर्स लिमिटेडकरित

सही/ दिनांक: ११.११.२०२४ अपुर्वा भार्गव

(व्यवस्थापकीय संचालक - सीईओ)

## दिलियन्स पॉलीमर्स लिमिटेड

एल७४११०एमएच२०१७पीएलसी३०१०३४ नोंदणीकृत कार्यालय : १४ वा मजला, १४२० - बी, बी व सी विंग, सी/६६, जी ब्लॉह ग, वन बीकेसी, बँक ऑफ बडोदाच्या समोर, बांद्रे (पू.), मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र - ४० ००५१, भारत. वेबसाइट : www.gtriliancepolymerslimited.com दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

эт.			तिमाहीअखेर ।		सहामाः	वर्षअखेर	
क्र.	तपशील	30.09.28	३०.०६.२४	30.09.73	30.0.28	30.09.73	38.03.28
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षि
?	परिचालनातून उत्पन्न	-	-	-	-	-	-
ş	अन्य उत्पन	१३.३९	१३.३९	-	२६.७८	-	
ş	एकूण उत्पन (१+ २)	१३.३९	१३.३९	-	२६.७८	-	
Х	खर्च						
	ए) वापरलेल्या सामग्रीचे मूल्य	-	-	-	-	-	
	बी) तयार वस्तूंचीखरेदी	-	-	-	-	-	
	सी) तयार वस्तू, स्टॉक इन ट्रेड व प्रगतीपथावरील कामांच्या इन्व्हेन्टरीतील बदल	-	-	-	-	-	
	डी) एक्साइज ड्युटी	-	-	-	-	-	
	डी) कर्मचारी लाभ खर्च	0.50	0,80	-	१.००	-	4.8
	ई) वित्तीय मूल्य	-	-	-	-	-	
	एफ) घसारा व ऋणपरिशोधन खर्च	-	-	-	-	-	
	जी) अन्य खर्च	૭.५७	३.५८	٧.8٤	११.१५	8.36	१२.६
	एकूण खर्च (४)	८.१७	3.96	(२.४८)	१२.१५	(૪.૩૮)	(१८.१२
ų	अपवादात्मक बाबी व करपूर्व नफा/(तोटा) (३-४)	4.77	9.89	(२.४८)	१४.६३	(૪.૩૮)	(१८.१२
Ę	अपवादात्मक बाबी	-	-	-	-	-	
9	करपूर्व नफा (+)/तोटा (–) (५–६)	4.22	9.89	۶.४८	१४.६३	8.3८	१८.१
۷	कर खर्च	-	-	2.20	-	2.20	-0.02
	१) विद्यमानकर	-	7.70	-	7.70	-	7.7
	२) कराकरिता (अतिरिक्त)/संक्षिप्त तरतूद	-	-	-	-	0.02	
	२) विभाजितकर	-	-	-	-	-	
٩	कालावधीकरिता नफा (+)/तोटा (-)	4.22	७.२१	( २.४८)	१२.४३	8.36	( १८.१५
१०	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय)						
	ए) नफा व तोट्यामध्ये पुन:वर्गीकृत न होणाऱ्या बाबी	0.84	(0.07)	0.08	0.83	0.83	0.3
	बी) बाबींशी संबंधित आयकर जो नफा व तोट्यामध्ये पुन:वर्गीकृत होणार नाही.	-	-	-	-	-	
	सी) नफा व तोट्यामध्ये पुन:वर्गीकृत होणाऱ्या बाबी	-	-	-	-	-	
	डी) बाबींशी संबंधित आयकर जो नफा व तोट्यामध्ये पुन:वर्गीकृत होणार आहेत.	-	-	-	-	-	
	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-	-	-	-	-	
??	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	५.३७	9.99	(२.४७)	१२.५६	(४.२५)	(१७.७८
99	प्रदानित समभाग भांडवल ((दर्शनी मूल्य रु. १०/-)	488.00	499.00	488.00	488.00	499.00	488.0
83	अन्यसमभाग	-	-	-	-	-	
98	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अवार्षिकीकृत)	-	-	-	-	-	
_	१) मूलभूत (प्रतिशेअर रु.)	0.80	0.84	(0.04)	(०.२५)	(0.09)	(0.34
	२) सौम्यीकृत (प्रतिशेअर रु.)	0.80	0.84	(0.04)	(0.74)	(0.09)	(0.34

- दि. १३.११.२०२४ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेमध्ये त्यांना मंजुरी दिली आहे. अलेखापरीक्षित वितीय निष्कर्ष हे कंपन्या कायदा,२०१३ च्याअनुच्छेद १३३ अंतर्गत विहित कंपन्या (भारतीय लेखा मानके)िनयम, २०१५ नुसार तयार करण्यात आले आहेत.
- कंपनीचा एकल व्यावसायिक विभाग आहे. त्यामुळे आयएनडी एएस १०८ नुसार, विभागीय माहितीच्या घोषणेची आवश्यकता लागू नाही.
  - आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/वा पुन:वर्गीकृत करण्यात आली आहे.
  - कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्याविनियमन ३३ नुसार वरील निष्कर्षांचे मर्यादित

डीआयएन : ०८६३८२४

Dated: November 13, 2024